

AGREEMENT FOR SALE



BETWEEN'



"TRANSFEROR/S"

MRS. SANGEETA ASHWIN JAIN

AND'

"TRANSFeree/S"

MR. AMIT MAHENDRA SHAH

MRS. MITA AMIT SHAH

RAKSHA S. PHUPTANI
CORPORATOR
Mira-Bhayandar Municipal Corporation

AT

FLAT NO. D/17,
"BOMBAY MARKET 'D' WING
CO - OP. HSG. SOC. LTD".,
BHAYANDAR (WEST)

TRUE COPY

Ambika Consultancy

Stamp Duty & Registration
Mob. No. 9867823549

Rakshy

TRUE COPY
RAKSHA S. PHUPTANI
Mira-Bhayandar Municipal Corporation

11757

पावती

Original/Duplicate

नोंदणी क्र.: 39M

Friday, August 20, 2021

Regn.: 39M

5:36 PM

पावती क्र.: 13250

दिनांक: 20/08/2021

गाबाचे नाव: भाईदर

दस्तऐवजाचा अनुक्रमांक: टनन7-11757-2021

दस्तऐवजाचा प्रकार: करारनामा

सादर करणाऱ्याचे नाव: अमित महेंद्र शाह

नोंदणी फी

रु. 22000.00

दस्त हाताळणी फी

रु. 800.00

पृष्ठांची संख्या: 40

एकूण:

रु. 22800.00

आपणास मूळ दस्त, थंबनेल प्रिंट, सूची-२ अंदाजे

5:49 PM ह्या वेळेस मिळेल.

Joint Sub Registrar Thane 7

सह दुय्यम निबंधक वर्ग. २

बाजार मुल्य: रु. 1920729/-

ठाणे क्र ७

मोबदला रु. 2200000/-

भरलेले मुद्रांक शुल्क: रु. 132000/-

1) देयकाचा प्रकार: DHC रकम: रु. 800/-

डीडी/घनादेश/पे ऑर्डर क्रमांक: 2008202105827 दिनांक: 20/08/2021

बँकेचे नाव व पत्ता:

2) देयकाचा प्रकार: eChallan रकम: रु. 22000/-

डीडी/घनादेश/पे ऑर्डर क्रमांक: MH005121516202122E दिनांक: 20/08/2021

बँकेचे नाव व पत्ता:

Amit

मुळदस्त परत मिळाला

OTAR



20/08/2021

पृथी क्र. 2

इस प्रमाणपत्र का प्रमाणित किया गया है

दिनांक 11/07/2021


नोटरी

Regn 63m

गांधी नगर भाईदर

- | | |
|--|---|
| (1) विवरणाचा प्रकाश | व्यवसाया |
| (2) मालकी | 2200000 |
| (3) वाजाराभाव/भाईपट्टाकार्या
वास्तुनिष्पट्टाकार आकारणी देणे की पट्टेदार ने
नमुद कराव) | 1920729 |
| (4) भू-मापन, पोट्टेहिम्मा व धरममाक (अमल्याम) | 1) पालिकेचे नाव: मिगा-भाईदर मनपा इतर वर्णन: इतर माहिती: इतर माहिती: मीज - पोट्टेदर विभाग -
1/1, बाई - 'प' मदतिका नं. "डी/17" 1 वा मजला, "वांभे मार्केट 'डी' विंग कॉ - ऑप. हौ. मॉ. लि" या - शिवमना
ऑफीस च्या जवळ, शिवमना रोड, भाईदर (प.) ता. जि. ठाणे - 401101. अत्र - 585 चौ. फुट मूल्य किंमत प्रमाणित
Survey Number: Old Survey No. 5B, New Survey No. 366, Hissa No. 1.)) |
| (5) क्षेत्रफळ | 1) 54.35 चौ. मीटर |
| (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. | |
| (7) दस्तावेज करत देणा-या किंवा देवणा-या
पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी त्यापालयाचा
हक्कमनामा किंवा आदेश अमल्याम, प्रतिवादिचे
नाव व पत्ता | 1): नाव:-संगीता अश्विन जैन वय:-47; पत्ता:-प्लॉट नं. फ्लेट नं. डी/17, माला नं: 1 वा, इमारतीचे नाव: कांभ
मार्केट डी विंग कॉ - ऑप. हौ. मॉ. लि, ब्लॉक नं: -, रोड नं: शिवमना ऑफीस च्या जवळ, शिवमना रोड, भाईदर (प.)
महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-401101 पॅन नं:-ADCPJ3998H |
| (8) दस्तावेज करत देणा-या पक्षकाराचे व किंवा
दिवाणी त्यापालयाचा हक्कमनामा किंवा आदेश
अमल्याम, प्रतिवादिचे नाव व पत्ता | 1): नाव:-अमिन महेंद्र शाह वय:-43; पत्ता:-प्लॉट नं: फ्लेट नं. बी/307, माला नं: 3 वा, इमारतीचे नाव: तिळ्यात
निकेतन अपार्टमेंट, ब्लॉक नं: -, रोड नं: नवघर क्रॉस रोड नं. 5, निरुपती गली, श्रीराम ज्वेलर्स च्या जवळ, भाईदर
(पु.), महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-401105 पॅन नं:-AOMPS8471B
2): नाव:-मिता अमित शाह वय:-40; पत्ता:-प्लॉट नं: फ्लेट नं. बी/307, माला नं: 3 वा, इमारतीचे नाव: तिळ्यात
निकेतन अपार्टमेंट, ब्लॉक नं: -, रोड नं: नवघर क्रॉस रोड नं. 5, निरुपती गली, श्रीराम ज्वेलर्स च्या जवळ, भाईदर
(पु.), महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-401105 पॅन नं:-ECHPS8202R |
| 9) दस्तावेज करत दिव्याचा दिनांक | 20/08/2021 |
| 10) दस्तु नोंदणी केल्याचा दिनांक | 20/08/2021 |
| 1) अनुक्रमिक खड व पृष्ठ | 11757/2021 |
| 2) वाजाराभावाप्रमाणे मुद्राक शुल्क | 132000 |
| 3) वाजाराभावाप्रमाणे नोंदणी शुल्क | 22000 |
| 4) शेर | |

पालिकामार्फत विचारणात येतयेवढा तपशील:-
 क शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- (i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.





T.N.N. - 9	
दस्तावेज क्रमांक 9904/12021	
3	80



AGREEMENT FOR SALE

This Agreement for Sale is made and entered into at Bhayander, on this 20th Day of August, 2021.

BETWEEN

MRS. SANGEETA ASHWIN JAIN, Age: 47 Years, (PAN: ADCPJ3998H) Indian Inhabitant having address Flat No. D/17, First Floor, Bombay Market 'D' Wing Co-Op Hsg. Soc. Ltd., at Near Shivsena Office, Station Road, Bhayander (West), Tal & Dist - Thane - 401101, hereinafter called the "**Transferor**", (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include her heirs executors, administrators and assigns) of the **One Part**.



AND

1. **MR. AMIT MAHENDRA SHAH**, Age: 43 Years, (PAN: AOMPS8471B) 2. **MRS. MITA AMIT SHAH**, Age: 40 Years. (PAN: ECHPS8202R) Indian inhabitant presently residing Flat No. B/307, Third Floor, Nityanand Niketan Apartment. At Navghar Cross Road No. 5, Tirupati Galli, Near Shiram Jewellers Bhayander (East), Tal & Dist - Thane - 401105, hereinafter called the "**Transferees**" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include their heirs, executors, administrators and assigns) of the **Second Part**.



Sangeeta Jain
Amit Shah
Mita Shah

TRUE COPY Raksha

ट.न.न. - ७

AND WHEREAS,

the Transferor is the single owner and has exclusive possession along with share capital and otherwise well and sufficiently entitled to the Flat premises bearing No. D/17, on the **FIRST Floor**, in the society known "**BOMBAY MARKET 'D' WING CO - OP. HSG. SOC. LTD.**," at. Near Shivsena Office, Station Road, Bhayander (West) Tal & Dist - Thane - 401101, and admeasuring Built up area 585 Sq. Fts. (Built up 54.35 sq. mtrs.), at the price and on the terms and conditions mentioned therein on the land more particularly described in the schedule written hereunder:

AND WHEREAS, by and under an agreement for sale dated: 06.11.1986, entered into between M/S. **MORMUKAT CONSTRUCTION COMPANY**, hereinafter referred to as the One Part and M/S. **NANDLAL & SONS (H.U.F)**, party of the Other part acquired the said flat premises on **OWNERSHIP BASIS** on payment of **FULL & FINAL PAYMENT** sale consideration therefore.

AND WHEREAS, by and under an agreement for sale dated: 24.01.2005, entered into between M/S. **NANDLAL & SONS (H.U.F)** Through its Karta & Manager **MR. NANDLAL SIRSALEWALA**. Hereinafter referred to as the One Part and **MR. NAVIN ARVIND MODI**, party of the other part acquired the said flat premises on **OWNERSHIP BASIS** on payment of **FULL & FINAL PAYMENT** sale consideration therefore.

AND by way of Gift Deed Dated: 06.09.2010, **MR. NAVIN ARVIND MODI**, has gifted his shares, rights, title and interest in the flat to his Father **MR. ARVIND RAMPRASAD MODI**, and now **MR. ARVIND RAMPRASAD MODI**, became 80% owner of the above said flat premises and the same has been registered with the Sub-Registrar office, Thane - 7, Vide Document No. 7648/2010, Dated: 06.09.2010.



Sangeeta J

Amit

Mitesh

AND WHEREAS, by and under an agreement for sale dated 28.04.2011, entered into between MR. NAVIN ARVIND MODI, MR. ARVIND RAMPRASAD MODI, Hereinafter referred to as the One Part and MRS. SANGEETA KUMARI ASHWINEE JAIN, party of the other part acquired the said flat premises on OWNERSHIP BASIS on payment of FULL & FINAL PAYMENT sale consideration therefore and the same has been registered with the Sub-Registrar office, Thane-7, Vide Document No. 3720/2011, Dated: 13.05.2011.

273 - 9
28/04/2011
3720/2011

AND WHEREAS, the Transferor herein has paid entire purchase price of the said Flat to the above said Parties as per the agreement recited hereinabove AND the said Parties admitted and confirmed that no amount is due & payable by the Transferor herein in respect of the said Flat and the Transferor herein has taken actual possession of the said Flat and was and till this day is in occupation of the said Flat.



AND WHEREAS, this agreement shall always be subject to the provision of the Maharashtra Ownership Flat Act, 1963, and the rules made there under:

AND WHEREAS, the Transferor has agreed to sell the Transferees and the Transferees have agreed to purchase from the Transferor the said Flat premises bearing No. D/17, on the **FIRST Floor**, in the society known "**BOMBAY MARKET 'D' WING CO - OP. HSG. SOC. LTD.,**" at. Near Shivsena Office, Station Road, Bhayander (West) Tal & Dist - Thane - 401101, admeasuring Built up area 585 Sq. Fts. (Built up 54.35 sq. mtrs.), with the fixtures, fittings and amenities provided therein by the Parties for the agreed consideration and the parties hereto is desirous of executing this agreement for sale in respect thereof.



Sangeeta Jain

(Signature)

ट.न.न. - 9

दस्तावेज क्रमांक

The Transferor is legal bonafide member of the **BOMBAY MARKET**
D' WING Co-Operative Housing Society Ltd., a society of the
premises in the building referred to hereinabove and registered
under the provision of Maharashtra Co-operative Societies Act,
1960 under No. **TNA/(TNA)/HSG/(TC)/11368/2000-2001**, Dated:

05.03.2001, its registered office at the same building and whereas
such member is registered share holder of (5) Five fully paid up
shares bearing Share Certificate No. **17**, Member's Registration No.
11, distinctive nos. from **081** to **085** (both inclusive) for total face
value of Rs. 250/- of the said society standing in her name and
whereas such members and share holders the Transferor has full
right, interest and ownership and possession of the said Flat in the
said society's building situated at. **Near Shivsena Office, Station
Road, Bhayander (West) Tal & Dist - Thane- 401101.**

AND WHEREAS, the Transferees are desirous of acquiring the said
shares and rights of the said Flat with all deposits and
contributions made by the Transferor with various local authorities
for the beneficial enjoyment and occupation of the said Flat.

AND WHEREAS, the Transferor has agreed to sell assign and
transfer to the Transferees all the said shares and rights of the said
Flat and handover vacant & peaceful possession of the said Flat to
the Transferees at and for the total consideration of **Rs.
22,00,000/- (RUPEES TWENTY TWO LAKHS ONLY)** together
with all deposits and contributions made by the Transferor either
through the said Parties or the said society with various local
authorities for the beneficial, enjoyment and occupation of the said
Flat.

AND WHEREAS, the Transferees have agreed to purchase the
shares and rights of the said Flat with all deposits and
contributions and benefits thereof at and for the total
consideration as aforesaid and to get the membership and the said
shares transferred in their name with permanent right of use and
occupation of the said Flat.



Sangeeta Jain

Signature

RY
PATEL
(S)
405

NOW THIS INDENTURE WITNESSETH AS UNDER:

ट.न.न. - ७


दस्तावेज क्रमांक 19/10/2022
10
30

1. The Transferees herein agreed to acquire from the Transferor and the Transferor has agreed to sell the above said Flat premises on as it is where it is basis at lump-sum sale consideration of **Rs. 22,00,000/- (RUPEES TWENTY TWO LAKHS ONLY)** being the Full & Final Payment for her claim for the said Flat premises and the Transferees shall take over the said premises on Ownership Basis subject to terms, conditions and obligations contained in the said agreement with the above said Parties.

2. (a) Transferees herein have paid to the Transferor a sum of **Rs. 2,00,000/- (RUPEES TWO LAKHS ONLY)** as a Part Payment of the agreed sale consideration amount for the said Flat Premises to be acquired on ownership basis by her and the balance amount of **Rs. 20,00,000/- (RUPEES TWENTY LAKHS ONLY)** shall be paid within **30** working days from the date of Registration.

(b) The Transferor hereby agrees and undertakes that immediately on receipt of Full & Final amount of agreed consideration as mentioned in clause (1) herein the Transferor will handover peaceful vacant possession of the said Flat to the Transferees along with all relevant documents including Maintenance bills, Property tax receipts etc. standing in her name and also agrees to handover all the original agreements of the Flat.

(c) It has been expressly agreed by the parties herein, that time period is essence of contract, as far as the above given balance payment is concerned. The Transferees are also trying to avail of housing loan from any banks/institution and for that purpose the Transferor shall co-operate with Transferees to obtain from the said society all such papers, documents and NOC which may be required by banks/institution for disbursement/sanction of the housing loan amount in favour of Transferees.



Sangeeta Jain

Amitans
Witadish



19
All expenses
of registration charges etc, if any payable on this
agreement shall be borne and paid by the Transferees only
who shall also be liable to pay all outgoing in respect of the

said Flat as and when for payment. Both the parties hereby agree that the society transfer charges shall be paid by the Transferor and Transferees in equal proportion.

THE SCHEDULE OF THE PREMISES REFERRED TO ABOVE :

Flat No. D/17, on the **FIRST** Floor, in the society known as **"BOMBAY MARKET 'D' WING CO - OP. HSG. SOC. LTD".**, situated at. **Near Shivsena Office, Station Road, Bhayander (West) Tal & Dist - Thane - 401101**, admeasuring Built up area **585 sq. ft. (Built up 54.35 sq. mtrs.)**, having Regn. No. **TNA/(TNA)/HSG/(TC)/11368/2000-2001**, Dated: **05.03.2001**, on the piece of land bearing Old Survey No. 5B, New Survey No. 366, Hissa No. 1, Situated, lying and being in the Revenue Village **BHAYANDER** of Bhayander Taluka Dist-Thane, within the Jurisdiction of **MIRA BHAYANDER MAHANAGAR PALIKA**.



Sanjay Jain

Bhishm

Mitesh



In Witness Whereof the parties hereto have hereunder to set their hands subscribed their respective hands on the day and the year first hereinabove written:

ट.न.न. - ७
दल क्रमांक ११०/१० १२०२१
११

Signed Sealed & Delivered by the
Within named "Transferor"



MRS. SANGEETA ASHWIN JAIN Sangeeta Jain

In the presence of

1. Name: Mr. Lalit Pranlal Parekh

Signature: Lalit Parekh



2. Name: Mr. Dinesh Revashankar Vyas

Signature: Dinesh R. Vyas



Signed Sealed & Delivered by the
Within named "Transferees"

1. **MR. AMIT MAHENDRA SHAH**

Amit Shah



2. **MRS. MITA AMIT SHAH**

Mita Shah



In the presence of


1. Name: Mr. Lalit Pranlal Parekh

Signature: Lalit Parekh



2. Name: Mr. Dinesh Revashankar Vyas

Signature: Dinesh R. Vyas



ATTESTED TRUE COPY

J. J. Patel

JAYSHREE J. PATEL
ADVOCATE & NOTARY GOVT. OF INDIA
B/10, New Shanti Ganga CHS. Ltd.
Opp. Railway Station, Bhayander (E),
Dist. Thane - 401 105.

23 AUG 2021

BOMBAY MARKET "D" WING CO-OP. HSG. SOCIETY LTD.

(Regd. No.: TNA/TNA/HSG/TC/11368/2000-2001)
Near Shlvsena Office, Station Road, Bhayandar (W) Thane-401101

Serial No 17 SHARE CERTIFICATE

Authorised Share Capital Rs. 1,00,000/- Divided into 2,000 Shares each of Rs. 50/- only.
Member's Registration No 11


This is to Certify that Shri /Smt. NAAND LAL & SONS (H.U.F)

of Bhayandar is the Registered Holder of five Shares from no 81
to 85 of Rs. 50/- Each (Total Rs. Two Hundred Fifty Only) (Rs. 250/-) in

BOMBAY MARKET "D" WING CO-OP. HSG. SOCIETY LTD. Bhayandar subject to the

Bye-laws of the said Society and that upon each of such Shares to sum of Rupees fifty has been paid.

Given under the Common Seal of the said Society at Bhayandar this 15



Shri. S. S. S. S. Chairman

S. S. S. S. Hon Secretary

S. S. S. S. Member of the Committee

P. T. O.










ट.न.न. - ७

दल क्रमांक ११७५७/२०२२

१६

२०

Memorandum of the transfers of the within mentioned shares

Sr. No. Of Transfer	Date of General Body / Managing Committee Meeting at which Transfer was approved	To Whom Transferred	Sr. No. In Share Register at which the transfer of shares held by the transferee are registered	Sr. No. In the Share Register at which the name of the transferee is recorded
2	 Chairman	 Hon. Secretary	4 (67) Navin A Modi (81 TO 85)	5  Committee Member
2	 Chairman	 Hon. Secretary	(79) ARVIND MODI (W/D) NAVIN MODI (W/D)	 Committee Member
3	 Chairman	 Hon. Secretary	(75) MR SANGEEVA KUMARI ASHWINEE JAIN	 Committee Member
4	Chairman	Hon. Secretary		Committee Member
5	Chairman	Hon. Secretary		Committee Member



Sangeeta Jain

5.

Chairman

Hon. Secretary



Committee Member

Committee Member

ट.न.न. - ७

दिनांक ११/०१/२०१९

१०

२०

दूरध्वनी : २८१९२८२८ / २८१९००२८ / २८१८१०८१ / २८१८१०४३ / २८१८१०४४
फॅक्स : २८१९ ३५३३



मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईंदर

MIRA BHAYANDAR MUNICIPAL CORPORATION

इंदिरागांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (पश्चिम), ता. जि. ठाणे - ४०१ ६०१.

११५१/५५११/०२८६८७९५०१९०२९९ दिनांक ३१/०१/१९

प्रति,


श्री.नविन अरविंद मोदी,
फ्लॅट क्र.१७, बॉम्बे मार्केट-डी,
नालमत्ता क्र. डी०२०००३६३६००,
भाईंदर (प.)

विषय : "ना हरकत दाखला" मिळणेबाबत...

- संदर्भ : १) आपला दि. ३१/०८/२०१० रोजीचा अर्ज.
- २) अर्जदार श्री.नविन अरविंद मोदी यांचे दि. २४/०८/२०१० चे प्रतिज्ञापत्र.
- ३) महासभा ठराव क्र. ७५, दि. ०६/१२/२००६ अन्वये.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील, भाईंदर (प.) येथील फ्लॅट क्र.१७, बॉम्बे मार्केट-डी, नालमत्ता क्रमांक डी०२०००३६३६००, भाईंदर (प.) चे क्षेत्रफळ ७३१ चौ.फूट आहे. या सदनिकेस/नालमत्तेस सन १९८४-१९८५ या काळापासून नालमत्ता कराची आकारणी झालेली आहे. सदर सदनिका आर.सी.सी. स्वरूपाची असून सदर फ्लॅट क्र.१७, बॉम्बे मार्केट-डी नालमत्ता क्रमांक डी०२०००३६३६००, भाईंदर (प.) या नालमत्तेची अर्जदार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे अधिन राहून अनधिकृत बांधकामावर करावयाच्या कोणत्याही कारवाईस बाधा न येता खरेदी-विक्री करण्यास या कार्यालयाची हरकत नाही.

सद्व हा दाखला अर्जदार श्री.नविन अरविंद मोदी, यांच्या विमूली अर्जावरून दिला आहे.



प्रमाणित करिता ३१/०१/१९
भाग कार्यालय क्र.१
मिरा-भाईंदर महानगरपालिका

प्रत:-

मा.सहाय्यक दुय्यम निबंधक, ठाणे.



ट.न.न. - ७

०७/०१/२०१९

३१/०१/१९

ट.न.न. - ७

दिनांक २६/०१/२०१९

३१/०१/१९

ट.न.न. - ७

दिनांक १०/०४/२००९

२७/१०

ट.न.

पुस्तक क्र. १०००/२००९

२४/०५



सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन

नोंदणीचे प्रमाणपत्र

क्रमांक टी. एन. ए/ (टी. एन. ए) / एच. एन. जी. / (टी. सी)/११३६८ /२०००-२००९

या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणीत करण्यात येत आहे की

"बॉन्डे मार्केट "डी, विंग को-ऑपरेटिव्ह होमिंग सोसायटी लि,

तहसील न.प. व.वा, जिल्हा न.१ विहलज माईकेर स्टेशन रोड माहलगाव, महाराष्ट्र शा. वि. ठाणे.

ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम १९६९ मधील

(टी.सी) १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम १ (१) अन्वये

अन्वये नोंदणी क्रमांक टी.एन.ए/ (टी.एन.ए) / एच.एन.जी

(टी.सी) ११३६८ / २०००-२००९ दिनांक ०५ /

नोंदण्यात आलेली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये

महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६९ मधील नियम क्रमांक

१० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृह निर्माण संस्था अस्तु

उप - वर्गीकरण भाडे करू सह भागीदारी गृह निर्माण

संस्था असे आहे.




शासक/अधीक्षक :

स्थळ : ठाणे

दिनांक : ०५ / ०५ / २००९

उपनिर्देशक
संस्था, टी.सी. को-ऑपरेटिव्ह, ठाणे



सिरा-भाइदर नगरपालिका परिषद्

मुख्य कार्यालय भाइदर (पश्चिम)

उपपती शिवाजी महाराज मार्ग, भाइदर (पश्चिम) तन जोर न. १०००००००

ड. नं. - ७
दस्तावेज क्रमांक: ११०१०/१००००
२३ / ४०

दि. २२/०५/२०२०



- वाचने :- १) धुने/धीमती जोग/दुवा/...
 २) मे. तहसिल माधिकाती नागरी संसभ/...
 ३) मे. तहसिलक तंजाणक नागररचना ठामे पांचेकरीक थारेण समोस
 विरोध/पांचनाम/...

दि. २२/०५/२०२०
 सिरा-भाइदर नगरपालिका परिषद्
 मुख्यालय भाइदर (पश्चिम)
 तन जोर न. १०००००००

दोरी पाफल कले शोक...
 सिरा-भाइदर नगरपालिका परिषद्
 मुख्यालय भाइदर (पश्चिम)
 तन जोर न. १०००००००

सिरा-भाइदर नगरपालिका परिषद्
 मुख्यालय भाइदर (पश्चिम)
 तन जोर न. १०००००००

सिरा-भाइदर नगरपालिका परिषद्
 मुख्यालय भाइदर (पश्चिम)
 तन जोर न. १०००००००



...
...
...